



Nagpur Improvement Trust

(Regularization of Unauthorised Construction/Plot/Layout)

Permit for Regularisation of Unauthorised construction of the House/Plot/Layout as per Maharashtra Gunthewari Developments (Regulation, Upgradation and Control) Act, 2001 and NIT Board Resolution No. 15, dated 27.1.2001 and B.R. No.10/977 dated 28.5.2001 and B.R. No.10/977 dated 28.5.2001 and B.R. No. 8/1003 dated 2.4.2003.

Permit No. : 3380

Dated : 05/10/2017



Case No. : 2017060716

Layout No. : 1900\2003041847

Name of Applicant / Plot Holder	✓ Mr. SANTOSH VITTHALRAO NARSEKAR	
Address	201 SAI PRIDE APP. MADHGI NAGAR RING ROAD BESA POWER STATION NAGPUR	
Application No. & Date	Application No. A002464 dt. Jun 07, 2017	Details of Development Charges/Penal Amount paid in Cash/Cheque/D.D. 12-JUN-2017 => Rs 1000.0018-JUL-2017 => Rs 111377.00
Mouza & Khasra	Chichbhawan-35	
Name of Layout	Joras Co-Op Housing Society	
Plot Number	84	
Plot Area	As per Sale Deed 165.9720 (Sq.m)	
Regularized Area	158.2520 (Sq.m)	
Built up Area Regularised	.0000 (Sq.m)	
User for which the plot is regularised.	Residential	Subject to condition that N.O.C. be obtained from Airport Authority.
Plot Area surrendered to NIT	7.7200 (Sq.m)	
Area of Construction to be demolished	.0000 (Sq.m)	

Schematic Plan

Reference :-

- 1) Plot Boundary Shown Thus 
- 2) Area Surrendered to N.I.T. For Road Widening 


DIMENSIONS OF PLOT IN METERS :-

AB	12.660	Mt.
BC	13.110	Mt.
CD	12.660	Mt.
DA	13.110	Mt.

PLOT AREA AS PER SALE DEED	165.9720	Sq. M.
DEDUCT AREA FOR 6.00 M TANGENT	7.720	Sq. M.
DEDUCT AREA UNDER ROAD WIDENING		Sq. M.
NET AREA REGULARIZED	158.252	Sq. M.



Scale: N.T.S.



अर्जदाराने दिनांक ११.१०.०१ पुर्वी पाडण्यात आलेले व हस्तांतरीत करण्यात आलेले भूखंडाचा पुरावा व सादर केलेले हमीपत्र याचे आधारे

हे नियमितीकरण खालील अटी व शर्तीवर करण्यात येत आहे.

- १) महाराष्ट्र गुंठेवारी विकास (नियमाधीन करणे, श्रेणीवाढ व नियंत्रण) अधिनियम २००१ च्या कलम ५ (१) अन्वये हा भूखंड अकृषिक वापरामध्ये रूपांतर केले असल्याचे मानल्यात येतो म्हणून भूखंड धारकाने अकृषिक आकारणीची शुल्काचा भरणा तहसिलदार यांचे कडे करावा. मात्र या अधिनियमाचे कलम ३ (२) घ नुसार नियमाधीन करण्यामुळे, जमिनीच्या किंवा इमारतीच्या संदर्भात अशा प्रकारे नियमाधीन करण्यापुर्वी त्याच्या धारकांकडे नसलेला असा मालकी हक्क किंवा दावा प्रदान केला जात नसल्याने नगर भुमापन कार्यालयाने आखिव पत्रिकेमध्ये नोंद घेण्यापुर्वी रेकॉर्ड रेकार्ड नुसार भूखंडधारकाची नियमितीकरण पूर्वी पासून मालकी हक्काची तपासणी करून आखिव पत्रिकेत नोंद घ्यावी.
अकृषक कराचा भरणा करून शासनाचे सक्षम प्राधिकरणाकडून अशी नोंद "आखिव पत्रिकेत" आल्यानंतर त्याची सांक्षाकीत प्रत जोडून नाहरकत प्रमाण पत्र / नावाची नोंद / इमारत नकाशे इत्यादी, करिता अर्ज नागपूर सुधार प्रन्यास मध्ये स्विकारल्या जातील.
- २) हे नियमितीकरण यु.एल.सी./ सक्षम प्राधिकरण न्यायालय / नगर भुमापन व इतर ठिकाणांचे दावे असल्यास भविष्यात त्याच्या निकालाचे अधिन करण्यात येत आहे. त्यावर या नियमितीकरणाचा प्रभाव राहणार नाही. तसेच अर्जदाराने दिलेल्या माहितीमध्ये काही अनियमितता / चुकीचे विवेचन लक्षात आल्यास हे नियमितीकरण रद्द झाल्याचे समजण्यात येईल.
- ३) पूर्व परवानगी शिवाय भूखंडाचे विभाजन / एकत्रिकरण व इमारतीचे बांधकाम करू नये. रितसर इमारत परवाना (परिशिष्ट ड) घेवून बांधकामास सुरवात करावी व परिशिष्ट 'फ' / 'ग' / 'ह' प्रमाणे सूचना देवून बांधकाम पूर्ण झाल्यानंतर परिशिष्ट 'क' प्रमाणे इमारत भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त करावे.
- ४) नकाशात पिवळ्या रंगाने दाखविलेले बांधकाम काढण्याची प्रक्रीया तसेच रस्त्याकरिता लागणा-या जागेचा ताबा नागपूर सुधार प्रन्यासला हस्तांतरीत करण्यासाठी अर्जदार याद्वारेसंमती देत आहे.
- ५) विकास नकाशातील आरक्षणे / रस्ते इत्यादीकरिता नागपूर सुधार प्रन्यासने घेतलेल्या जमिनीकरीता हस्तांतरणीय विकास हक्क/नुकसान भरपाई/पर्यायी भूखंड देण्याची जबाबदारी प्रन्यासची नाही (कलम ३ (२) ग)
- ६) अभिन्यासामधील- उपाजित-हाण्याच्या-प्रश्मन-शुल्काच्या रकमेच्या मर्यादेत विज पुरस्वठया व्यतिरिक्त पायाभूत सुविधा पुरविण्यात येतील. असे शुल्क विकास नकाशातील महत्वाचे रस्ते, मलवाहीका, पाण्याची लाईन इत्यादी करता नागपूर सुधार प्रन्यास खर्च करेल. (कलम ६ (१)) मात्र भूखंडाचे क्षेत्रफळ / उपलब्धता / णेचमार्ग इत्यादी करिता नागपूर सुधार प्रन्यास जबाबदार राहणार नाही.
- ७) सादर भूखंडक हा आपण दिलेल्या दस्तावेजा च्या आधारे नियमित केलेला असून भविष्यात या भूखंडाच्या कायदेशीर मालकी हक्काबाबत, ताबा असण्या बाबत कोणत्याही व्यक्तीने/संस्थेने/त्रयस्थ पक्षांने फौजदारी/दिवानी अथवा कोणत्याही प्रकारचा वाद, दावा, हक्क, अधिकार इत्यादी उपस्थित केल्यास अथवा न्यायालयात फौजदारी/दिवानी प्रकरण दाखल केल्यास अर्जदार सर्वस्वी जबाबदार राहिल व नागपूर सुधार प्रन्यासवर कोणत्याही प्रकारची जबाबदारी, खर्च, नुकसान, भरपाई, बंधन इत्यादी राहणार नाही.

Encl:



2017060716

Building Engineer (WEST)
Nagpur Improvement Trust

Copy to:

1. Executive officer, Nagpur Improvement Trust
2. The Divisional officer WEST

Nagpur Improvement Trust for information with a copy of regularised plans for record.